

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी
क्षेत्राबाहेरील उपयोजना
सन २००६-०७ च्या जुलै, २००६ च्या
अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे
मंजूरी दिलेल्या अक्कलकुवा धडगांव तालुक्याच्या
विशेषकृती कार्यक्रमांतर्गत रस्ते व पुलाच्या
तस्तूदीचे कामनिहाय वाटप

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र. टिएसपी २००६/प्र.क्र.२८/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई- ३२
दिनांक :- १५ सप्टेंबर, २००६

वाचा :- शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. वीयुडी-२००६/ प्र.क्र. ४१/ का.७,
दिनांक १ सप्टेंबर, २००६.

शासन निर्णय :- सन २००६-२००७ या वर्षी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील रस्त्यांच्या व पुलांच्या नवीन कामांसाठी रु. १०,१३,१०,०००/- इतकी तरतूद पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत पुरक मागणीचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव या विभागामार्फत वित्त विभागाच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुसार रु. १०,१३,१०,०००/- (रुपये दहा कोटी तेरा लाख दहा हजार फक्त) इतक्या रकमेची पुरवणी मागणी (जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनात) विधीमंडळास बाब क्रमांक २११ अन्वये सादर करण्यात आली होती..

२. आता महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग- ४, दि. २० जुलै, २००६ हा पारित झाला असून उक्त संदर्भाधीन दिनांक १ सप्टेंबर, २००६ च्या शासन निर्णयान्वये रु. ८,८०,९६,०००/- (रुपये आठ कोटी ऐंशी लाख शहाण्णव हजार फक्त) एवढी तरतूद अधिष्ठाक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली आहे. पुरवणी मागणीद्वारे मंजूर रुपये १०,१३,१०,०००/- (रुपये दहा कोटी तेरा लाख दहा हजार फक्त) पैकी सेंटेंज चार्जस वगळून उर्वरित रु. ८,८०,९६,०००/- (रुपये आठ कोटी ऐंशी लाख शहाण्णव हजार फक्त) इतकी रक्कम कॅश प्लो नुसार खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

३. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रातील कामाचा यादीप्रमाणे उपलब्ध करून दिलेली रक्कम त्याच कामावर खर्च होईल यांची संबंधित कार्यकारी अभियंता व अधिष्ठाक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे यांनी दक्षता घ्यावी.


४. सदस्य कामे आदिवासी उपयोजना क्षेत्रात आहेत. तसेच या कामांमुळे आदिवासी उपयोजना क्षेत्राला दळणवळणाच्या दृष्टीने फायदा होणार आहे. हे संबंधित अभियंत्यांनी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडून प्रमाणित करून घ्यावे. त्यांनी प्रमाणित केल्याशिवाय या कामांवर खर्च करण्यात येऊ नये.

५. वरील बाबीवर होणारा खर्च "मागणी क्रमांक टि-६, लेखाशिर्ष ५०५४-मार्ग व पूल- भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०४ - जिल्हा व इतर मार्ग (००) (०१)- राज्य योजना (५०५४ ०४०२)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा, व केलेल्या खर्चाबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.

६. हे आदेश वित्त विभागाच्या मान्यतेनुसार व त्यांचा अनौ. संदर्भ क्र. संदर्भ क्र. ८६/ ०६/अर्थ-१७, दि.२८.६.२००६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

७. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २००६०९१५१७५६००००१ असा आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.


(तु. स. पाटील)
कार्यासन अधिकारी.

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/ नाशिक./अमरावती/नागपूर

महालेखापाल (लेखा परिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई/ नाशिक

विभागीय आयुक्त, नाशिक.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, नाशिक/ धुळे

अधिष्ठाक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक/ धुळे

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदूरबार/ तळवेदा

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/ धुळे/नंदूरबार

सार्वजनिक बांधकाम विभाग (नियो-१)/(अर्थ-१,२ व ३), मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (व्यय-११, व्यय-१४, अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई-३२.

कार्यासन अधिकारी (का. २, ५, ७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का. ६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक टिएसबी-२००६/प्र.क्र.२८/का.६, दिनांक १५ सप्टेंबर २००६ चे
सहस्र

नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगांव विषेच कृती कार्यक्रमांतर्गत सन २००६-०७ करिता रस्त्यांच्या
कामांसाठी वितरित करण्यात आलेल्या निधीचा तपशील (रु.लाखात)

अ. क्र.	उपविकास क्षेत्र/योजनेचे नांव/बादी	अंदाजित किंमत	आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला निधी	आता मंजूर करण्यात आलेली तरतूद
१	२	३	४	५
	एकवेळ अर्थसहाय्यामधून घेण्यात आलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी			
परिशिष्ट अ-२				
१	२१५/१६४ ठाणाविहिर पोरपुर चाल्यावर लादी मो.बांधकाम इजिमा-३	१९.९०	१८.८३	१.०७
२	डी-२२८९/२८६८ भामरापाणी जामली सल्लीवार गंदवानी जमाना मार्गावर मो-यांची बांधकामे करणे व रस्त्यांचे मजबूतीकरण करणे (इजिमा-४)	७.००	५.७०	१.३०
३	डी-१२९/११४० धडगांव रोबमाळ रुर्द रस्ता भाग अक्याणी ते रोबमाळ रुर्द रस्त्यांचे मजबूतीकरण डांबरीकरण करणे (प्रजिमा ११)	१७.००	१६.९०	०.१०
	एकूण परिशिष्ट अ-२	४३.९०	४१.४३	२.४७
परिशिष्ट अ-३				
१	मोलगी पिंपळहुंटा वडफळी रस्त्यावर किमी ०/०० ते २८/०० मध्ये उर्वरित मोऱ्या बांधणे (प्रजिमा १)	२४.००	९.४१	१४.५९
२	रामा-३ देवगाई ते पाटीलपाडा भाग-१ खडीकरण व डांबरीकरण करणे (प्रजिमा-२) २.०० कि.मी.	१६.००	१.७७	१४.२३
३	डाब जमाना रस्त्यावर मोऱ्या, स्लॅबवूनचे बांधकाम करणे (प्रजिमा-४)	१५.००	१२.०४	२.९६
४	रामा-३ गंगारापुर अलिघिहिर भाग मीलीपाडा ते अलिघिहिर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे (प्रजिमा-६) ३.५० कि.मी.	१९.९०	२.९९	१६.९१
५	मोरंबा रायसिंगापुर रस्ता भाव करणपाडा ते रायसिंगापुर कि.मी. २/७०० ते ६/७०० मोऱ्या बांधणे.	८.००	३.२९	४.७१
६	साकलीउमर ते सरी रस्त्यावर किमी ०/०० ते १/५०० खडीकरण व डांबरीकरण करणे (इजिमा-१) १.५० किमी डांबरीकरण.	१५.००	१२.६९	२.३१
७	साकलीउमर ते सरी रस्त्यावर किमी ०/०० ते ५/०० मोऱ्या व कॉजवे बांधणे (इजिमा-१)	१८.००	६.८२	११.१८
८	तळोदा धडगांव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे किमी ११/२०० ते २६/२०० (प्रजिमा-७) १५.०० कि.मी.	१५०.००	८२.०६	६७.९४

९	सुखणी मुंढलखड ज्ञसाना रस्त्यावर एक स्लॅबद्वारे बांधणे (प्रजिमा-४)	७.००	४.९९	२.०१
१०	तोरणमाळ सिव्हीविगर ते राज्य सीमेपर्यंत रस्त्यावर मोट्या व कॉजवे बांधणे (प्रजिमा-१४) कि.मी.खडीकरण व डांबरीकरण.	१६.००	१२.१५	३.८५
११	कुंडी होराफळी रस्त्यावर मोट्याचे बांधकाम करणे (प्रजिमा-१)	२३.००	२.८३	२०.१७
१२	कुंडी होराफळी रस्त्यावर कॉजवे बांधकाम करणे (प्रजिमा-१)	६०.००	२३.३०	३६.७०
१३	कुंडी होराफळी रस्त्यावर १ फुल बांधणे (प्रजिमा-१)	२४.००	१.३७	२२.६३
	एकूण	३९५.००	१७५.७१	२१९.२९
परिशिष्ट अ-४				
२) आकस्मिक निर्धीनून चेन्वाव आलेली व नंतर अर्थसंकल्पात समाविष्ट झाली. कामे				
परिशिष्ट अ-३				
१	मोलगी पिंपळखुंटा वडफळी रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व संरक्षक मित बांधणे किमी २३/०० ते २८/०० (प्ररामा-१) ५.०० किमी व संरक्षक मित	८०.००	१८.५२	६१.४८
२	मोलगी वडफळी रस्त्यावर वडफळी गावाजवळ १ मोठा फुल बांधणे (प्ररामा-१)	१००.००	९.४४	९०.५६
३	रामा-३ देवगाई ते पाटीलपाडा भाग-१ रस्त्यावर पाईप मोट्या बांधणे (प्रजिमा-२)	५.००	४.१०	०.९०
४	रामा-३ गंगापुर अलिचिहिर भाग मीलीपाडा ते अलिचिहिर रस्त्यावर मोट्या व कॉजवे बांधणे. (प्रजिमा-६)	५१.००	३०.२२	२०.७८
५	रामा-३ गंगापुर अलिचिहिर भाग मीलीपाडा ते अलिचिहिर रस्त्यावर फुल बांधणे (प्रजिमा-६)	२०.००	१७.२०	२.८०
६	मोरबा रायसिंगपुर रस्ता भाग करणपाडा ते रायसिंगपुर किमी २/७०० ते ६/७०० मोट्या बांधणे (प्रजिमा-५)	३०.००	२४.९२	५.०८
७	मोरबा रायसिंगपुर (भाग करणपाडा ते रायसिंगपुर रस्त्यावर फुलाचे बांधकाम करणे (प्रजिमा-५)	७५.००	६७.१६	७.८४
८	मोरबा रायसिंगपुर (भाग करणपाडा ते रायसिंगपुर रस्ता मजकुरीकरण डांबरीकरण करणे. कि.मी.२/७००	४०.००	२९.८४	१०.१६
९	काकरपाडा ते रामा-३ किमी १६/०० मध्ये मोठा फुल	५०.००	१५.१३	३४.८७
१०	काकरपाडा ते रामा-३ गंगापुर रस्त्यावर मोट्या बांधणे.	४.००	३.८९	०.११
११	काकरपाडा ते रामा-३ गंगापुर रस्त्यावर कॉजवे बांधणे	१५.००	११.५५	३.४५
१२	गदवाणी ते चेली किमी ०/०० ते ८/०० रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे (इजिमा-१) ८.०० कि.मी.	८०.००	२५.१८	५४.८२
१३	तळोदा धडगांव रस्ता संरक्षक मित बांधणे (प्रजिमा-७)	७५.००	६०.१६	१४.८४
१४	धडगांव रोषमाळ रस्त्यावर संरक्षक मित बांधणे	२०.००	११.५५	८.४५
१५	म्हसाखड तोरणमाळ रस्त्यावर मोट्या कॉजवे व संरक्षक	५२.००	१०.६०	४१.४०

१६	धडगांव राजवडी बिलगांव भुवा उड्या बादल स्त्यावर मोन्यांचे बांधकाम करणे (प्रजिमा-१३)	१४.००	६.४७	७.५३
१७	धडगांव राजवडी बिलगांव भुवा उड्या बादल स्त्यावर कोजवेचे बांधकाम करणे (प्रजिमा-१३)	३०.००	२९.७२	०.२८
१८	धडगांव राजवडी बिलगांव भुवा उड्या बादल स्त्यावर मोठा पुल बांधणे (बिलगांव गावाजवळ उदई नदीवर)	१२०.००	७.४५	११२.५५
एकूण (परिशिष्ट अ-३)		८६१.००	३८३.१०	४७७.९०
२) आकस्मिक निधीतून घेण्यात आलेली व नंतर अर्थसंकल्पात समाविष्ट कामे				
परिशिष्ट अ-४				
१	वडफळी ते बोगदा स्ता कि.मी.०/०० ते ६/०० स्त्यावर कोजवे बांधणे (प्रजिमा-३)	३०.००	१२.४१	१७.५९
२	प्ररामा-१ ते मोकास स्त्यावर १ पुल बांधणे	८०.००	१.००	७९.००
३	कुंडी होराफळी स्त्यावर स्लॅबद्वारे बांधकाम करणे	४२.००	३१.०८	१०.९२
४	शंलकुई तेलखोडी मंडलगांव कालापानी स्त्यावर ८ स्लॅबद्वारे बांधणे (प्रजिमा-१२)	५६.००	२१.६६	३४.३४
५	प्रजिमा-१३ (गुडाचा पाडा) (पाटीलपाडा) त्रिशुल वन स्त्यावर मोन्या व स्लॅबद्वारे बांधणे.	१५.००	२.७१	१२.२९
६	प्रजिमा १३ (गुडाचा पाडा) (पाटीलपाडा) त्रिशुल वन स्त्यावर पुल बांधणे.	२५.००	१३.७६	११.२४
७	खडी कुकलट स्त्यावर पाईप मोरी व कोजवे बांधणे	१९.००	१८.४५	०.५५
८	निगदी गोराबा वन स्त्यावर पाईप मोन्या बांधणे (इजिमा)	१२.००	७.०३	५.९७
९	निगदी गोराबा वन स्त्यावर पुल बांधणे (इजिमा-१५)	४०.००	१८.८८	२१.१२
१०	माळ ते गेदा वन स्त्यावर कोजवे बांधणे	६०.००	३५.५०	२४.५०
११	कुकलट ते शिंदेवाणी स्त्यावर मोन्या व स्लॅबद्वारे बांधणे. (ग्रामा-६८)	१५.००	४.१२	१०.८८
१२	वडफळी ते बांगदा स्त्यावर कि.मी.०/०० ते ६/०० खडीकरण व डांबरीकरण करणे (प्रजिमा-३) ६.००	७२.००	७.५०	३८.८३
१३	रोषमाळ खुर्द ते डोमखडी स्त्यावर मोन्या बांधणे	६.००	४.९९	१.०१
१४	रोषमाळ खुर्द ते डोमखडी स्त्यावर पुल बांधणे (प्रजिमा)	५४.००	८.७०	४५.३०
एकूण परिशिष्ट अ-४		५२६.००	१८७.७९	३३८.५४
एकूण		१८२५.९०	७८८.०३	१०३७.९०
		बांधकामाची तरतूद		८८०.९६
		सेटिंग चार्जस		१३२.१४
		एकूण तरतूद		१०१३.१०